

निलंबनाधीन शासकीय सेवकांच्या प्रकरणातील अन्वेषण/
विभागीय चौकशा त्वरेने पूर्ण करणे.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

परिपत्रक क्रमांक सीडीआर-११८९/१५१४/२७/अकरा
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ नोव्हेंबर १९८९

पहा.—शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीडीआर-१३८७/१७७६/४७/अकरा, दिनांक २५ फेब्रुारी १९८८.

परिपत्रक

निलंबनाधीन शासकीय सेवकांची प्रारंभिक चौकशी/अन्वेषण पूर्ण करून न्यायालयात किंवा विभागीय चौकशीत दोषारोपणत दाखल करण्याची कारवाई निलंबनाच्या दिनांकापासून सहा महिन्यांमध्ये करावी असे संदर्भाधीन परिपत्रकाच्या परिच्छेद ४ (दोन) अन्वये अपेक्षित आहे. याच परिपत्रकाच्या परिच्छेद ४ (तीन) अनुसार ज्या प्रकरणात वरील सहा महिन्यांची मुदत पाळता येणे अशक्य ठरेल त्या प्रकरणात दोषारोपणत दाखल करण्याच्या कारवाईस एक वर्षापर्यंतची मुदतवाढ मिळविष्यास मुख्य सचिवांची पूर्वमंजुरी आवश्यक आहे. परिच्छेद ४ (चार) अनुसार ज्या प्रकरणात या वाढीव कालावधीतही दोषारोपणत देणे शक्य नसेल त्या प्रकरणात एका वर्षापर्लीकडील मुदतवाढीस शासनाची पूर्वमंजुरी मुख्य सचिवांमार्फत घेणे आवश्यक राहील.

२. शासनाने आता असे ठरविले आहे की, प्रस्तुत मुदतवाढीविषयीची प्रकरणे यापुढे मुख्य सचिवांऐवजी अपर मुख्य सचिव (सेवा) यांना सादर केली जावीत. त्यानुसार यापुढे संदर्भाधीन परिपत्रकाच्या परिच्छेद ४ (तीन) येथे निर्दिष्ट केलेल्या मुदतवाढीस अपर मुख्य सचिव (सेवा) यांची पूर्वमंजुरी आवश्यक असेल. तसेच परिच्छेद ४ (चार) अन्वये शासनास पूर्वमंजुरीसाठी सादर करावयाची प्रकरणे अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्यामार्फत सादर केली जावीत.

३. परिच्छेद २ च्या अनुषंगाने मुदतवाढीचे प्रस्ताव अपर मुख्य सचिव (सेवा) किंवा शासन यांच्याकडे सादर करताना दोषारोपणते अनुक्रमे विहित ६ महिन्यांच्या किंवा १ वर्षाच्या कालावधीत का बजावता आली नाहीत व त्यामध्ये काय अडचणी होत्या त्याचे खुलासेवार समर्थनही सादर करणे आवश्यक आहे.

४. उपरोक्त सुधारित तरतुदींची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

म. स. भोकाशी,
सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव.

मुख्यमंत्र्यांचे सचिव.

* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा), मुंबई.

* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, कोकण विभाग, मुंबई.

विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, नाशिक विभाग, नाशिक.

विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, पुणे विभाग, पुणे.

विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, नागपूर विभाग, नागपूर.

विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.

विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, अमरावती विभाग, अमरावती.

सर्व मंत्रालयीन विभाग.

मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील इतर सर्व विभाग प्रमुख व कायर्यालय प्रमुख.

* पत्राने.